

Lumax Auto Technologies Limited



Plot No. 70, Sector No. 10, PCNTDA, Bhosari Industrial Area, Pune - 411 026. Phone: 020-66304606 | Fax No.020 66304624 Website www.lumaxautotech.com CIN - L31909MH1981PLC025519

Our Ref.

Date :

The General Manager **Department of Corporate Services Bombay Stock Exchange Limited** 1st Floor, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Company Code – 532796

Sub: Submission of notice to shareholder in respect of transfer of Equity Shares in respect of Investor Education and Protection Fund (IEPF) Account

Dear Sir,

As per as per Regulation 30 of the SEBI (Listing Regulation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the notice for the attention of equity shareholders of the company in respect of transfer of equity shares of the company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account published on April 01, 2017 edition of the following newspapers:-

- 1. Financial Express (English)
- 2. Loksatta (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For LUMAX AUTO TECHNOLOGIES LIMITED

SWAPNAL PATANE COMPANY SECRETARY

Encl: as above

राज्यातील १२ हजाराहून अधिक दारू दुकाने बंद

विशेष प्रतिनिधी, मुंबई

राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटरपर्यंत आणि गावाची लोकसंख्या २० हजारपर्यंत असल्यास २२० मीटरपर्यंत दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे सुमारे १२ हजारांहून अधिक दुकाने बंद होणार असून राज्य सरकारच्या सात

हजार कोटी रुपयांहून अधिक महसुलास फटका बसणार आहे. सर्व कायदेशीर पळवाटा सर्वोच्च

न्यायालयाने बंद केल्याने १ एप्रिलपासून

१५ डिसेंबरनंतर परवाना दिलेली दुकाने बंद होतील आणि आता नव्याने नृतनीकरण केले जाणार नाही. या बंदीमुळे अवैध व चोरटी दारू वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर

रोजी राष्ट्रीय महामार्गापासून ५००

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सात हजार कोटी रुपयांहून अधिक महसुलास फटका; अवैध व चोरटी दारू वाढण्याची भीती

मीटरपर्यंतची दारूची दुकाने, बीयर बार बंद करण्याचे आदेश दिले होते आणि १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भात फेरविचार याचिका करण्यात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपले

आदेश कायम करीत काही सुधारणा केली आहे. महामार्गानजीकच्या गावाची लोकसंख्या २० हजारपर्यंत असेल, तर अंतराची मर्यादा २२० मीटरपर्यंत करण्यात आली आहे. तर १५ डिसेंबरपुर्वी परवाने दिले असल्यास ते ३० सप्टेंबरपर्यंत वैध ठरवीत आणखी सहा महिने मुदत देण्यात आली आहे. या क्षेत्रात नवीन परवाने मात्र आता देता येणार नसून १५ डिसेंबरनंतर परवाना दिला असल्यास ती दुकाने १ एप्रिलपासून बंद करावीत,

असे स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशाची माहिती मिळाल्यावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव आणि उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा

न्यायालयाच्या आधीच्या आदेशातून ॲटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी केरळसाठी दिलेल्या कायदेशीर मताचा आधार घेऊन राज्य सरकारने पळवाट काढली होती. त्यात दारूची दुकाने बंद करून परमिट रूम, बियर बार सुरू ठेवण्याचा मार्ग अनुसरला जाणार वाहनचालकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये, यासाठी ही बंदी असल्याने परिमट रूम, बीयर बार चालु ठेवल्यास

आदेशाचे मूळ उद्दिष्टच संपुष्टात येणार होते; पण आता न्यायालयाने सुधारित आदेश जारी केल्याने पळवाटा बंद झाल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारला सुमारे सात हजार कोटी रुपयांहन अधिक फटका बसणार आहे. यातून अवैध व चोरट्या दारूचा मात्र राज्यात सुळसुळाट होईल, अशी भीती उत्पादन शुल्क विभागाला वाटत

वादग्रस्त पायपुसणी मागे; ॲमेझॉनची माफी

पीटीआय, नवी दिल्ली

राष्ट्रध्वजाची नक्कल करणारी पायपुसणी विक्रीस ठेवल्याच्या भारताच्या तक्रारीची ॲमेझॉन कंपनीने गंभीर दखल घेतली असून ही उत्पादने मागे घेण्याबरोबर भारत सरकारची माफी मागितली आहे. कंपनीने असे काही प्रकार होत असतील तर त्याची जागतिक छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय राष्ट्रध्वजाची चित्रे असलेल्या पायपुसण्यांबाबतचा हा लढा मर्यादित न

ठेवता थेट भारतीय दूतावासामार्फत मख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली होती. ॲमेझॉन डॉट कॉम संकेतस्थळावर ही पायपुसणी (डोअरमॅट) विक्रीस ठेवण्यात आली होती. त्यावर भारतात सार्वजनिक व खासगी पातळीवर तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेही हा मुद्दा लावून धरला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जानेवारीत जाहीरपणे असा इशारा दिला होता की, राष्ट्रध्वजाचे चित्र असलेली

पायपुसणी ॲमेझॉनच्या कॅनेडियन

संकेतस्थळावरून मागे घेतली नाही तर ॲमेझॉन कर्मचाऱ्यांचा व्हिसा रह करण्यात येईल. कंपनीने याबाबत केलेल्या कारवाईची व भारताने केलेल्या तक्रारीची याबाबतची कागदपत्रे रॉयटरला मिळाली असून भारताने अमेरिकी व कॅनेडियन

दुतावासांना हा प्रश्न ॲमेझॉनच्या वरिष्ठांकडे ठोसपणे उपस्थित करण्यास सांगितले होते. भारताने ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले व त्यामुळे कंपनीने जागतिक पातळीवर तपासणी सुरू केली.

कोल्हापूर महानगरपालिका (सार्वजनिक बांधकाम विभाग) जाहीर निविदा नोटीस क्र. १४३, शुद्धीपत्रक क्र. १

सर्व म्युनिसिपल ॲप्रव्हल कॉन्ट्रॅक्टर लीस्टमधील ठेकेदार यांना कळविण्यात येते की, महिला व बालकल्याण समितीमार्फत कोल्हापुर शहरामध्ये सर्व प्रभागांमध्ये महिलांकरिता ओपन जिम चालु करण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. सदर निविदा फॉर्म प्राप्त करणे, बयाणा रक्कम भरणे तसेच निविदा सादर करणेकरिता दिनांक ०३/०४/२०१७ रोजी अखेर दुपारी ३:३० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तरी वरील कामाची निविदा भरू इच्छिणाऱ्यांनी प्रथम एक वेळ www.kolhapurcorporation.gov.in या वेबसाईटवर राजिस्ट्रेशन करावे लागेल व स्वतःचा User Name व Password तयार करावा लागेल. सविस्तर टेंडर नोटीस, अटी, शर्ती वगैरे माहिती ऑफिस वेळेत सकाळी ११ ते ५ कार्यालयात तसेच म.न.पा. वेबसाईटवर पाहण्यास मिळेल. क. ता. ३०/०३/२०१७

कोल्हापूर महानगरपालिकेकरिता



पुरवठाधारकांकडून ईं-निविदा मागवित आहे.

Government of India

Ministry of Defence

Armament Res. & Dev. Estt.

Armament Post, Pashan Pune-411021

CORRIGENDUM

Vendor qualification criteria, Terms pertaining to

For further details the tender documents and it

amendment can be viewed and downloaded/ uploaded

INDICATIVE e-TENDER NOTICE FOR

OPEN TENDER

For and on behalf of President of India, The Director,

ARDE invites online bids through e-Tendering method

from Manufacturer/ Supplier/ Services for following

The cost of tender documents is Rs. 500.00 (Rupees Five

Hundred only), if hardcopy is sought from the Laboratory.

For further details, the tender documents can be viewed

TENDER RIGHTS: The Director. ARDE reserves the right

to reject any or all tenders in part or full without assigning

uploaded

Nomenclature

Carryout functions and

Management Division of

Activities of Material

ARDE/ 1. Support Services to

downloaded/

http://eprocure.gov.in/ eprocure.app.

Deliverables, para 34.1 and para 34.2 of Part-III

from website http://eprocure.gov.in/ eprocure/app

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे-४११०३७. दुरध्वनी क्र. : (०२०) २४२६२३४९, २४२६५६६८, २४२६०२०३

(१) ई-निविदा सूचना सन २०१७-२०१८ Portal: http://mahatenders.gov.in/www.msamb.com पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे ही महाराष्ट्र शासनाकडे योग्य त्या श्रेणीत नोंदणीकृत असलेल्या

(२) ई-निविदा सूचना सन २०१७-२०१८ कामाचे नांव : पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेस सन २०१७-१८ करिता आवश्यक असलेल्या लेखन

निविदेची रक्कम: रू. १३,७६,४४०/- ई-निविदा बवाणा रक्कम: रू. ५०,०००/-ई-निविदेच्या पूर्व अर्हता अटी, सविस्तर वेळापत्रक व निविदा सूचना या शासनाच्या http://mahatenders.gov.in/www.msamb.com या संकेतस्थळावर विनामूल्य दि.०४/०४/२०१७ पासून पाहता येतील. कोणतीही अथवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा हक्क पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे ने राखून ठेवला आहे

पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

00

29th March, 2017

29th March, 2017

EMD

website

Nos. 2,84,764.00

from

- For DIRECTOR, ARDE

LUMAX लुमैक्स ऑटो टेक्नॉलॉजीज लिमिटेड 🎮

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट नं. ७०, सेक्टर १०, पीसीएनटीडीए, भोसरी, पुणे-४११०२६ वेबसाईट www.lumaxautotech.com फोन ०२०-६६३०४६१७, फॅक्स ०२०-६६३०४६२४ ई-मेल shares@lumaxmail.com सीआयएनः एल३१९०९ एमएच१९८१पीएलसी ०२५५१९

सुचना

(इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंडात समभागांचे हस्तांतरण)

दुरुस्त केल्याप्रमाणे कंपनी व्यवहार मंत्रालय द्वारा अधिसूचित दी इन्व्हेस्टर एज्युकेशन ऑण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर ॲण्ड रिफंड) रुल्स, २०१६ सोबत वाचावयाच्या कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुर्दीनुसार याद्वारे सुचना देण्यात येत आहे. सलग ७ (सात) वर्षे ज्यांच्याबाबत लाभांश प्रदान करण्यात आला नाही किंवा भागधारकांनी ज्यासाठी दावा सांगितला नाही असे सर्व भाग, भारत सरकारने उभारलेल्या दी इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)मध्ये हस्तांतरित करण्याच्या तरतुदी, अन्य बाबींबरोबर या नियमांमध्ये अंतर्भृत आहेत.

७ (सात) वर्षे मुदतीसाठी दावा न करता पड्न राहिलेला, आर्थिक वर्ष २००८-०९ करिता लाभांश आणि आर्थिक वर्ष २००९-१० चा अंतरिम लाभांश या कंपनीने आयईपीएफमध्ये

यानुसार, उक्त नियमांतर्गत ज्यांचे भाग आयईपीएफमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र आहेत अशा भागधारकांना त्यांच्या अद्यतन उपलब्ध पत्यावर स्वतंत्र संसूचना पाठविण्यात आली आहे. असे भागधारक आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरणास नियत असलेले भाग ह्यांचे संपूर्ण तपशील या कंपनीने तिच्या वेबसाईंटवर, म्हणजेच www.lumaxautotech.com मध्ये अपलोड केले आहेत.

वरील बाब लक्षात घेता, अशा सर्व भागधारकांना विनंती करण्यात येते की, आर्थिक वर्ष २००९-१० पासून पुढील करिता प्रदान न केलेल्या अंतिम लाभांशाचा दावा सांगण्यासाठी ३१/०५/२०१७ पर्यंत कंपनीकडे/ निबंधकांकडे अर्ज करावा, म्हणजे त्यांचे भाग आयईपीएफमध्ये हस्तांतरित केले जाणार नाहीत. कृपया नोंद घेण्यात यावी की, कंपनीकडे अथवा निबंधकांकडे दावा/ अर्ज न आल्यास, नियमांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने कंपनी, उक्त नियमांमध्ये उल्लेखिलेल्या नियत तारखेपर्यंत आयईपीएफ खात्यात हे भाग हस्तांतरित करेल ज्या नियत तारखा खालीलप्रमाणे आहेत-

प्रत्यक्ष स्वरुपात भाग धारण केले असल्यास- ड्युप्लिकेट शेअर सर्टिफिकेट निर्गमित करुन आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित.

 डिमॅट स्वरुपात भाग धारण केले असल्यास (जिथे भागधारकांची खाती असतील अशा) डिपॉझिटरिना कंपनी कॉपीरेट ॲक्शन स्वरुपात, आयईपीएफ ॲथॉरिटीकडे भाग

सर्व भागधारकांनी कृपया वरील तरतुदींची नोंद घ्यावी आणि प्रदान न केलेल्या सर्व लाभांशासाठी वेळोवेळी दावा सांगावा. नोंद घेण्यात यावी की, आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित केलेला, दावा न सांगितलेला लाभांश व भाग असल्यास अशा भागांवर मिळालेल्या सर्व लाभांसह मिळवण्यासाठी भागधारक, नियमांमध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन आवर्डपीएफ ॲथॉरिटीकडे दावा करू शकतात. विषयाधीन बाब आणि नियम यांबाबत काही विचारणा असल्यास भागधारकांनी कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (युनिट- लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज लिमिटेड), ई-२/३, अन्स इंडस्ट्रिअल इस्टेट, साकी विहार रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ यांच्याशी संपर्क साधावाः +९१-२२-४०४३०२००. फॅक्स +९१-२२-२८४७५२०७. ई-मेल info@bigshareonline.com

> लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज लिमिटेड करिता स्वप्नल पाटणे कंपनी सचिव

BSNL

ए.जी.एम.(फानिंग), जीएमटी परभणी - ४३१४०१ यांचे कार्यालय

भारत संचार निगम लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) महाव्यवस्थापक दूरसंचरण परभणी यांचे कार्यालय फोनः ०२४५२-२२२२००; फॅक्सः ०२४५२-२२४९००

नं. जी-२७/जीएमटी पीआरबी/एनआयटी/२०१६-१७/ दिनांकित ०१.०४.२०१७ परभणी येथे निविदा मागविणारी सूचना भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने महाव्यवस्थापक टेलिकॉम डिस्टिक्ट परभणी खालील कामाकरिता डिजिटली मोहोरबंद ई-निविदा मागवीत आहेत : १) परभणी एसएसए (तिसरे पुनर्निमंत्रण) येथे वाहने भाड्याने घेणे. अधिक तपशिलाकरिता कृपया <u>www.eprocure.gov.in</u> व <u>www.maharashtra.bsnl.co.in</u> या

> नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालयः भारत संचार भवन, एच. सी. माधूर लेन, जनपथ, नवी दिल्ली - ११०००१.

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर (सीआयएन): युष्ट४८९९डीएक२०००जीओआय९०७७३९, संकेतस्थळ: www.bsnl.co.in



फोसेको इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : गट नं. ९२२/९२३, सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे - ४१२२०८ दु :: +९१२१३७ ६६८१००, फॅक्स: +९१ २१३७ ६६८१६०, वेबसाईट : www.fosecoindia.com इमेल : investor.grievance@foseco.com सीआयएन : L24294PN1958PLC011052

याद्वारे सूचना देण्यात येते की, फोसेको इंडिया लिमिटेड (द कंपनी) ची साठावी सर्वसाधारण वार्षिक सभा (एजीएम) गुरुवार दिनांक २७ एप्रिल २०१७ रोजी १२.०० वाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात; गट क्र. ९२२ आणि ९२३, सणसवाडी,

तालुका शिरूर, जिल्हा : पुणे –४१२ २०८ येथे, सभासदांना दिनांक ३१ डिसेंबर २०१६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाबरोबर ३१ मार्च २०१७ रोजी पाठविण्यात आलेल्या सूचनेत नमूद केलेली कामे करण्यासाठी आणि त्यासंबंधात विवेचन करण्यासाठी भरविण्यात येणार आहे. संबंधित सूचना आणि वार्षिक अहवालाचा दुवा ३१ मार्च २०१७ रोजी सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे (ज्यांनी खऱ्या प्रतीची मागणी केली आहे, ते वगळता) त्यांच्या विश्वस्त सहभाग्यांकडे (डीपी) नोंद केलेल्या आणि कंपनीला उपलब्ध केलेल्या त्यांच्या

ई-मेल वर पाठविण्यात आलेली आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, अटेंडन्स स्लिप, प्रॉक्झी फॉर्म आणि कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.fosecoindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची आणि वार्षिक अहवालाची खरी प्रत पाहिजे असेल, त्यांनी investor.grievance@foseco.com किंवा pune@linkintime.co.in ई-मेल वर विनंती पाठवावी किंवा लिंक इनटाइम इंडिया प्रा.

लि., अक्षय कॉम्प्लेक्स, ब्लॉक २०२, २रा मजला, ऑफ ढोले पाटील रोड, गणेश मंदिराजवळ, पुणे – ४११ ००१ या पत्त्यावर रजिस्ट्रारना विनंती पत्र पाठवावे. कंपनी अधिनियम २०१३ च्या विभाग ९१ च्या तरतुदीनुसार जर सभेत अंतिम लाभांश जाहीर झाला, तर तो देण्यासाठी भागधारकांचा अधिकार निश्चित करण्यासाठी

कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर टान्स्फर शनिवार दिनांक २२ एप्रिल २०१७ ते **गुरुवार दिनांक २७ एप्रिल २०१७ पर्यंत** (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील. जर वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभांश जाहीर झाला, तर तो शुक्रवार २६ मे २०१७

रोजी वा त्यापूर्वी पुढीलप्रमाणे कंपनीच्या सभासदांना देण्यात येईल/जमा करण्यात येईल. १) शुक्रवार दिनांक २१ एप्रिल २०१७ रोजी कामाची वेळ संपताना वा तत्पूर्वी कंपनीकडे आलेल्या वैध शेअर ट्रान्सफर मागण्यांची पूर्तता केल्यानंतर ज्यांची नावे

प्रत्यक्ष शेअरधारक म्हणून कंपनीच्या रजिस्टरमध्ये असतील त्यांना. २) शुक्रवार दिनांक २१ मे २०१७ रोजी कामाची वेळ संपताना वा तत्पूर्वी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड आणि द सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांच्याकडून आलेल्या विवरणाप्रमाणे कंपनीकडे डिमॅट फॉर्ममधील

शेअर्सचे लाभधारक मालक म्हणून ज्यांची नावे आहेत त्यांना. कंपनी कायदा २०१३ चा कलम १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४, च्या कलम क्र. २० आणि त्यात झालेले बदल आणि सेबी (लिस्टींग) ऑब्लीगेशन्स आणि डिसक्लोजर आवश्यक), २०१५ च्या कलम ४४ नुसार कंपनीला तिच्या भागधारकांसाठी / सभासदांसाठी होणाऱ्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर होणाऱ्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, ज्यामध्ये रिमोट ई-मतदान म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

ठिकाणापेक्षा निराळ्या ठिकाणाहन मतदान करणे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आनंद होत आहे. ही सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांनी ई-व्होटिंगसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ई-व्होटिंगसाठी वेबसाइट आहे www.evotingindia.com

ई–व्होटिंग विवरण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे–

अ) शेअरचा प्रकार - इक्विटी शेअर

ब) इव्हीएसएन (ई-व्होटिंग सीक्वेन्स नंबर) : १७०३२१००५

क) युजर आयडी आणि पासवर्ड : ई–व्होटिंग प्रणालीसाठी कृपया वार्षिक सर्वसाधारण

 ड) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ई-व्होटिंग सुरू होण्याची वेळ आणि दिवस : रिववार दिनांक २३ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता.

इ) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ई-व्होटिंग समाप्तीची वेळ आणि दिवस : बुधवार दिनांक २६ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.०० वाजता (भा.प्र.वे.)

फ) कट-ऑफ डेट : गुरुवार दि. २० एप्रिल २०१७.

रिमोट ई-मतदानाची सुविधा बुधवार दिनांक २६ एप्रिल २०१७ रोजी सा. ५.०० वा (भा. प्र. वे.) नंतर वापरता येणार नाही. जरी रिमोट ई-मतदानाची सुविधा सभेच्या ठिकाणी उपलब्ध असेल तरी ज्या सदस्यांनी या आधी बॅलेटपेपर केलेले नाही ते सभेच्या ठिकाणी मतदान करू शकतील.

ज्या सभासदांनी आपले मत रिमोट ई–मतदानाद्वारे नोंदविले असेल असे सभासद वार्षिक सर्वसाधारण संभेला उपस्थित राह् शकतील परंतु त्यांना पुन्हा सभेमध्ये मतदान करता येणार नाही. जर एखाद्या सभासदाने असे मतदान केले असेल तर त्यांचे फक्त ई-मतदानाद्वारे केलेले मतदान ग्राह्य धरले जाईल.

सभासदांचे मतदानाचे हक्क ते गुरुवार दि. २० एप्रिल २०१७ या अंतिम तारखेला धारण करत असलेल्या भरणा झालेल्या साधारण समभागांच्या प्रमाणात असतील. ज्या सभासदांची नावे वर नमूद केलेल्या अंतिम तारखेच्या दिवशी सभासद नोंद वही अथवा डिपॉझीटरीकडील लाभधारक नोंदवहीत असतील त्यांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाविषयी ई-मतदान वा प्रत्यक्ष मतदानाची सुविधा वापरता येईल. ज्या सभासदांचे अंतिम तारखेच्या आधी सभासदत्त्व रद्द झालेले असेल तो सभासद ई–मतदान वा सभेच्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान करु शकणार नाही. जी व्यक्ती सभेची नोटीस पाठविल्यानंतर मात्र अंतिम तारखेच्या आधी भागधारण करून कंपनीची सभासद झाली असेल तर अशा सभासदाने आपली विनंती ह्या pune@linkintime.co.in किंवा investor.grievance@foseco.com कंपनीकडे ई-मेल पत्त्यावर पाठवून लॉग-इन आयडी व पासवर्ड मिळवावा. मात्र सभासदांची नोंदणी ई–मतदानासाठी सीडीएसएल कडे आधीच झाली असेल तर ते त्यांचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड / पीन ई-मतदानासाठी वापरु शकतात.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत ई-व्होटिंग संबंधात खुलासेवार माहिती देण्यात आलेली आहे. याबाबतीत सभासदांना काही शंका वा अडचणी असतील तर त्यांनी www.evotingindia.com वर उपलब्ध एफएक्यू आणि ई–व्होटिंग माहितीपत्रक पाहावे. अथवा helpdesk.evoting@cdslindia.com ला ई-मेल पाठवावा. किंवा १८००-२००-५५३३ (टोलफ्री) या सीडीएसएलच्या हेल्प लाइनशी संपर्क साधावा व कंपनीचे निबंधक श्री. संतोष मोरे, टीम मेंबर पुणे ऑपरेशन्स लिंक इनटाइम इंडिया प्रा.लि. अक्षय कॉम्प्लेक्स, ब्लॉक २०२, २रा मजला, ढोले पाटील रोड, गणेश मंदिराजवळ, पुणे ४११००१, द्राध्वनी क्र. +९१ (०२०) २६१६००८४, २६१६१६२९, २६१६३५०३ आणि ई-मेल pune@linkintime.co.in/santosh.more@linkintime.co.in ह्या पत्त्यावर पाठवावा. ज्या सभासदांनी आपले ई–मेल ॲड्रेस नोंद केले नसतील, त्यांनी जर डिमॅट शेअर्स धारण केले असतील, तर त्यांच्या डीपीबरोबर ते नोंद करावे. प्रत्यक्ष शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी/शेअर ट्रान्सफर एजंट, उदा. लिंक इनटाइम इंडिया प्रा. लिमिटेड यांच्याकडे pune@linkintime.co.in वर त्यांचा

संचालक मंडळाच्या आदेशानुसार फोसेको इंडिया लिमिटेडकरीता महेंद्र कुमार दुतिया

स्थळ : पुणे कंटोलर ऑफ अकाऊंटस व कंपनी सचिव दिनांक : ३१ मार्च, २०१७

फोलियो नंबर देऊन नोंद करावा.

सूचना: सभेस हजर राहण्यास आणि मत देण्यास पात्र सभासद स्वत:ऐवजी दुसऱ्या व्यक्तीस त्याचा/तिचा प्रॉक्सी म्हणून नेमू शकतो. अशी व्यक्ती कंपनीची सभासद असली पाहिजे अशी आवश्यकता नाही. सभासदांना पाठविलेल्या सूचनेसोबत प्रॉक्सी फॉर्म पाठविण्यात आलेला आहे.

देशात असहिष्णुतेला थारा नाही - राष्ट्रपती

गुवाहाटी- भारतात असहिष्णुतेला कधीही थारा देण्यात आला नाही आणि विविधतेतील ऐक्य व एकमेकांना समजून घेणे हीच देशाची बलस्थाने आहेत, असे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. जर एखाद्याने भारत वितंडवादी आहे असे म्हटले तर ते आपण मान्य करू, मात्र भारत असहिष्णू आहे असे कोणी म्हटल्यास आपण ते मान्य करणार नाही. भारतात असहिष्णुतेला कधीही थारा देण्यात आला नाही, असेही मुखर्जी म्हणाले. भारतात मतभिन्नता आहे, मात्र भारतीय जनतेमध्ये ऐक्याचे बंधन निर्माण करण्याची क्षमता आहे, असेही मुखर्जी म्हणाले. राष्ट्रपतींच्या हस्ते 'नमामी ब्रह्मपुत्रा' या पाच दिवसांच्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. देशात जवळपास २०० भाषा बोलल्या जातात आणि सर्वच्या सर्व म्हणजे सात मोठ्या धर्मांचे पालन केले जाते. जगात कोठेही अशा प्रकारची वांशिक विविधता शोधुनही मिळणार नाही, असेही राष्ट्रपती प्रणब मुखर्जी म्हणाले.

भाजपच्या राष्ट्रीय माध्यमप्रमुखपदी बलुनी



नवी दिल्ली: भाजपचे प्रवक्ते अनिल बलुनी यांची पक्षाचे माध्यमप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी या बाबतची घोषणा केली, तर संजय मायुख हे उपप्रमुख असतील. उत्तर

Ref. No. 17MBM239

ARDE/17ATT237

items/job.

Tender

No.

17ATT

237

प्रदेशमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झालेल्या श्रीकांत शर्मा यांच्या जागी बलुनी यांची निवड झाली आहे. बलुनी हे शहा यांच्या विश्वासातील मानले जातात. तर मायुख हे बिहार विधान परिषदेचे सदस्य आहेत. यापूर्वी माध्यम विभागात त्यांनी काम केले आहे.

२०१७ च्या 'नीट' परीक्षेसाठी



THEFT

HO PORT

पीटीआय, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वयोमर्यादा शिथिल करून २५ वर्षांहन अधिक वय असलेल्या उमेदवारांना २०१७च्या नीट

परीक्षेला बसण्याची अनुमती दिली आहे. मात्र याचबरोबर पुढील वर्षी वयोमर्यादा निश्चित करता येईल असेही स्पष्ट केले. यामुळे २५ वर्षांहृन अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने नीट परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या मदतीतही ५ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून नीट परीक्षेसाठी वयोमर्यादा निश्चित करता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सीबीएसईने उमेदवारांची वयोमर्यादा २५ निश्चित केली होती. त्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली.

🥋 पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

ई-विविदा सूचना

कामाचे नांवः पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेस सन २०१७–१८ करिता आवश्यक असलेल्या छपाई साहित्याची निविदेची रक्कम : रू. ३३,२५,५६४/ - ई-निविदा बयाणा रक्कम : रू. ५०,०००/ -

स्थळ - पुणे

दिनांक ३१/०३/२०१७

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस नं. १२३, अंगप्पा नाइकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१ SHRIRAM मुख्य कार्यालयः लेक्टल ३,वॉकहार्ड टॉवर्स,ईस्ट विंग,सी-२ ब्लॉक,बान्द्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स,

HOUSING FINANCE बान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. फोन ०२२-४२४१०४००, ०२२-४०६०३१०० वेबसाईट www.shriramhousing.in ताबा सूचना

ज्याअर्थी, श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एसएचएफएल)चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी दी सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या (उक्त अधिनियम) तरतुर्दीनुसार आणि दी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रुल्स, २००२ (उक्त नियम)च्या नियम ३ सोबत वाचावयाच्या उक्त अधिनियमाच्या कलम १३(१२) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करताना कर्जदारांना डिमांड नोटीसा निर्गमित करून उक्त डिमांड नोटीसांमध्ये नमुद केलेल्या रकमेची परतफेड करण्यास फर्माविले ज्यांचे तपशील, खालील सारिणी

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अयशस्वी ठरल्यामुळे वाहारे कर्जदाराला व सामान्यतः जनतेला सूचना देण्यात वेते की, उक्त अधिनियमाचे कलम १४ आणि नियम यानुसार माननीय जिल्हा दंडाधिकारी, पुणे द्वारा पारित १०/०२/२०१७ दिनांकित आदेशान्वये येथीर निम्नवर्णित गहाणकृत मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा ३० मार्च २०१७ रोजी 'एसएचएफएल'चे प्राधिकृत अधिकारी असलेल्य

अ.क्र.	कर्जदाराचे नाव	डिमांड नोटीसनुसार देव रक्कम	मालमत्तेचे वर्णन
٧.	कर्जदार श्री. लक्ष्मण मितु खंडागळे आणि श्रीमती सपना लक्ष्मण खंडागळे भूमापन क्र. ५, व्हीआयटी कॉलेजजवळ, कॉढवा बुदुक, पुणे, हवेली, महाराष्ट्र- ४११०४८ आणि येथील सुद्धाः २०६२, कसबे- तडावले, जिल्हा- उस्मानाबाद, महाराष्ट्र- ४११०३३ आणि येथील सुद्धाः भूमापन क्र. २९, शानु बँक कॉनंर, मोरया हाईट्स, पुणे, महाराष्ट्र- ४११०४३ आणि येथीलसुद्धाः सदिनका क्र. ११, चौथा मजला, बालाजी हाईट्स, एम.नं. २१९९/०१, भूमापन क्र. १६/७/१, आंबेगाव बद्रक, पणे-४११०४६	१३/०६/२०१६ रोजी नुसार (कर्जखाते क्र. एसएचएलएच पीयूएनई ०००००९७ बाबतीत) रु. १८,०१,८४७/- (रुपये अठरा लाख एक हजार आठशे सत्तेचाळीस फक्त) आणि उक्त सूचना मिळावयाच्या तारखेपासून ६० दिवसांत कंत्राटी दराने पुढील व्याज. सूचना दिनांकितः १६/०६/२०१६	मौजे आंबेगाव बुद्रुक, तालुका- हवेली जिल्हा- पुणे येथील भूमापन क्र. १६/७/१, हिस्सा क्र. ७/१, एम.नं. २१९९/०१ धारण करणाऱ्या जमिनीच्य भूखंडावर उभारलेल्या 'बालाजी हाईट् म्हणून ज्ञात इमारतीतील चौथ्या मजल्यावरील सदनिका असलेली स्थान मालमता जी खालीलग्रमाणे सीमाबद्ध आहे: पूर्वेला- खुली जागा, पश्चिमेल सदनिका क्र. १३, जिन्याचा पॅसेज, उत्तरेला- खुली जागा आणि दक्षिणेल सदनिका क्र. १२, खली जागा.

तमाम सामान्य जनतेला वाद्वारे सावध करण्यासाठीसुद्धा ही सूचना देण्यात वेते की, उपरोक्षेखित स्थावर मालमत्तेचा कायदेशीर प्रत्यक्ष ताबा एसएचएफएल यांच्याकडे आहे आणि ही सूचना मिळाल्यानंतर कर्जदाराने किंवा कोणत्याही व्यक्तीने एसएचएफएलच्या पूर्वसंमतीविना या सूचनेत नमूद केलेली कोणतीही उपरोझेखित प्रतिभृत मत्ता ही विक्री, भाडेपट्टा स्वरुपात हस्तांतरित करू नये किंवा अन्यथा तिचा व्यवहार करू नये/ ती परक्याच्या स्वाधीन करू नये.

- प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड दिनांक : ३०/०३/२०१७

Govt. of Maharashtra Directorate of Industries Jt. Director of Industries & Chairman of Purchase Committee M/s. Solapur Textiles Cluster Ltd., Solapur O/o. JOINT DIRECTOR OF INDUSTRIES, PUNE REGION, SHIVAJI NAGAR, PUNE 411 005

NOTICE INVITING TENDERS (National competitive Bidding through E-tendering mode only)

Date of Last Date &

Publishing | time of Bid

Online bids are invited from reputed manufacturers, authorized distributors/ Dealers, contractors, Registered firms from India & Abroad for supply/works of following Machineries Equipments & Industrial Electrification for Proposed Common Facility Center of Terry Towel Cluster, SPV- M/s SOLAPUR TEXTILES CLUSTER LTD., Tal. MOHOL, Dist-SOLAPUR (MS), India.

Name of Machineries/ Equipments / Work

			tender & time	submission
1	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/05	YARN DYEING MACHINE (FULLY AUTO)	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
2	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/06	E O T TYPE LOADING CRANE SYSTEM	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
3	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/10	AIR COMPRESSOR	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
4	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/11 SUPPLY, ERECTION & COMMISSIONING O KV OH LINE WORK & 11kV/415V, 100kV OUTDOOR TRANSFORMER SUBSTATION ALLIED L.V. WORK INCLUDING INTERNA		01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
5	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/13	SECTIONAL WARPING MACHINE	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
6	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/14	WARPER BEAMS	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
7	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/15	SS SCRAY MACHINE	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
8	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/16	JUMBO JIGGER	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
9	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/17	HYDRO EXTRACTOR MACHINE	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
10	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/18	RELAX DRYER MACHINE	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
11	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/19	STENER MACHINE	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
12	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/20	WEIGHING SCALES	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
13	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/21	FIRE FIGHTING EQUIPMENTS	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
14	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/22	EFFLUENT TREATMENT PLANT	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
15	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/23			24/04/2017 at 1700 hrs
16	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/24	FURNITURE	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs
17	JDI/PUNE/MSECDP/ STCL/2017-18/25	FABRICATION WORK – MOUNTING OF YARN DYEING VESSELS	01/04/2017 at 1100 hrs	24/04/2017 at 1700 hrs

help desk no.18002337315) (Vishwanath L . Rajale) Date: 31/03/2017 Jt. Director of Industries, Pune & Chairman, Purchase Committee, Terry Towel Cluster, Solapur

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमद

and

राज्यात 'दीन दयाल उपाध्याय योजना -राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'ची अंमलबजावणी करण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'ची स्थापना केलेली आहे. या अभियानातंर्गत राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, सिडको भवन, सीबीडी, बेलापूर नवी मुंबई येथे खालील पदे कंत्राटी पध्दतीने ११ महिन्याच्या करार तत्वावर भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्य अभियान व्यवस्थापन कक्षात विविध पदे भरण्यासाठी जाहिरात

अ. क.	पदाचे नाव	रिक्त पदांची संख्या	मासिक СТС	अ.क्र.	पदाचे नाव	रिक्त पदांची संख्या	मासिक СТС
۹.	राज्य अभियान व्यवस्थापक - उपजीविका	09	₹. ९०,०००/-	₹.	अभियान व्यवस्थापक - समुदाय संघटन	09	₹. ६०,०००/-
3.	अभियान व्यवस्थापक - क्षमता बांघणी	09	₹. ६०,०००/-	8.	अभियान व्यवस्थापक - प्रशिक्षण (समुदाय)	09	₹. ६०,०००/-
4.	अभियान व्यवस्थापक- प्रोडक्ट आणि सेवा	09	₹. ६०,०००/-	ξ.	अभियान व्यवस्थापक - विमा	09	₹. ६०,०००/-
(9.	अभियान व्यवस्थापक - सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी	09	₹. ६०,०००/-	۷.	अभियान व्यवस्थापक- विपणन व ब्रॅन्डिंग	09	₹. ६०,०००/-
۹.	अभियान व्यवस्थापक - रोजगार	09	₹. ६०,०००/-	90.	अभियान व्यवस्थापक - प्रशिक्षण (स्टॉफ़)	09	₹. ६०,०००/
99.	अभियान व्यवस्थापक - Documentation	09	रु. ६०,०००/-	92.	अभियान व्यवस्थापक - एम ॲन्ड ई	09	₹. ६०,०००/
93.	अभियान व्यवस्थापक - IT (software)	.09	₹. ६०,०००/-	98.	सहाय्यक लेखाचिकारी	09	₹. 30,000/
94.	स्वीय सहाय्यक तथा लघुलेखक	09	₹. २५,०००/-	٩٤.	सहाय्यक (लिपीक- टंकलेखक)	09	₹. 94,000/
919	शिपाई	०१ (शिपाई	हे पद एसटी प्रवग	साठी राख	ीव आहे.)		₹. 90,000/

वरील पदासाठी पात्रता निकष, वयोमर्यादा, कामाचे स्वरुप व ऑनलाईन अर्ज व इतर तपशीलासाठी कृपया www.jobs.msrlm.org किंवा www.umed.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तरी इच्छूक उमेदवार दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी रात्री ११.५९ वाजे. पर्यंत वरील संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. कोणतीही सूचना न देता प्रकिया रद्द करण्याचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले

> मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

डीजीआयपीआर २०१६-२०१७/५७८७

FINANCIAL EXPRESS

Indoco Remedies gets USFDA warning for Goa plant

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 31

DRUG FIRM INDOCO Remedies today said it has received a warning letter from the US health regulator USFDA for its Goa plant.

The United States Food and Drug Administration (USFDA) had inspected the company's drug manufacturing facility in Goa from August 31, 2016 to September 4, 2016. As an outcome of this inspection, the facility received 6 observations in Form 483, which do not pertain to data integrity, Indoco Remedies said in a filing to BSE.

Based on the review of compliance response, the FDA ac-

PRESS TRUST OF INDIA

STRUGGLING ECOMMERCE

major Snapdeal has sounded out

five merchant bankers, includ-

ing SBI Caps and Kotak Mahin-

dra Capital, to work on a public

offer that is likely to hit the mar-

place majority owned by Japan-

ese giant SoftBank has also re-

portedly appointed Swiss

investment banking major

Credit Suisse as a special advisor

for the share sale, people aware

earnest and may open in the sec-

ond half of calender 2019, de-

pending on the market senti-

ment. The management has

zeroed in on five i-bankers inclu-

ing SBI Caps and Kotak Mahin-

dra Capital," said the source. The

source also said out of the five i-

bankers sounded out, it will pick

only one lead-banker that could

law firms Amarchand Mangal-

das, AZB & Partners and Khaitan

& Co to advise it on the proposed

within days of co-founder and

chief executive Kunal Bahl writ-

ing to the employees, whose

numbers have come down to un-

der 3,000 from 7,000 a year ago,

asking them to prepare for an

It has also sounded out top

be either SBI Caps or Kotak.

share sale plan.

"The IPO process is on with in

of the development told PTI.

The third largest market-

ket in the second half of 2019.

Mumbai, March 31

The company said it was fully committed in resolving the issue and will respond at the earliest.

cepted our response to 4 observations, it added.

"However, FDA remains concerned with respect to 2 observations, pertaining to one specific product, for which we are contract manufacturer, for one of our customers and consequently we have received a warning letter from USFDA dated March 27, 2017, today," Indoco Remedies said.

The company, however, did

Snapdeal sounds out SBI Caps,

not share the details of the warning letter.

The company is fully committed in resolving the issue and will respond at the earliest, it added.

"The company is also com-

mitted to its philosophy of high-

operations, systems integrity and cGMP culture," Indoco Remedies said. The firm continues to supply products from the above mentioned facility to meet its oblig-

tients in the United States of America, it added.

Shares of the company closed at ₹249.95 apiece, down 1.21% on the BSE.

No.: 792/Ag/Engg Kotak Capital, 3 others for 2019 IPO

Notice Inviting Tender for Supply, Installation, Commissioning of Automatic Buckwheat Processing Plant to be established at wholesale regulated market

complex Rangpo, East Sikkim vide tender reference no. 114/FS&AD/Engg/2016-17, dated: 11.03.2017 at a tender cost of Rs. 3.46 Crore is hereby withdrawn due to enforcement of Model Code of Conduct a result of ensuing bye election of Upper Burtuk Constituency on 12th April, 2017. A fresh NIT shall be issued after the Model Code of Conduct is revoked. Sd/- Superintending Engineer R.O. No.: 473/IPR/PUB/Classi/16-17, Date: 29.03.2017 FS&AD Deptt.

WITHDRAWAL NOTICE

GOVERNMENT OF SIKKIM

FOOD SECURITY AND AGRICULTURE DEVELOPMENT DEPARTMENT KRISHI BHAWAN, TADONG



Regd.Off: No. 29/1, 1st Floor, Sir M N Krishna Rao Road, Near Lalbagh West Gate, Basavanagudi, Bengaluru-560004 E-mail:compsec@canfinhomes.com Tel: 080 26564259 Fax:080 26565746 Web: www.canfinhomes.com CIN: L85110KA1987PLC008699

ಕ್ಯಾನ್ ಫಿನ್ ಹೋಮ್ ಲಿ. NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 25.04.2017 inter-alia, to consider and approve the audited standalone financial results of the Company for the IV quarter and financial year ended 31.03.2017 and to recommend dividend, if any, to the equity shareholders of the Company for the said period.

The above details can be viewed on the website of the Company www.canfinhomes.com as well as on www.nseindia.com and www.bseindia.com For Can Fin Homes Ltd.

Place : Bengaluru Date: 31.03.2017

NOTICE

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID),

STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) & KEY INFORMATION

MEMORANDUM (KIM) OF THE SCHEMES OF PRINCIPAL MUTUAL FUND [NO. 05/2017]

Declaration Of Dividend In Principal Pnb Fixed Maturity Plan - Series B14 (A Close Ended Debt Scheme)

NOTICE IS HEREBY GIVEN THAT Principal Trustee Company Private Limited, the Trustees to Principal

Mutual Fund ("the Fund") have approved Thursday, April 06, 2017, as the Record Date" for the declaration of

dividend, subject to the availability of distributable surplus, under Dividend Option of Regular Plan of the

If in any case the Record Date falls on a non-business day, the immediately following business day shall

Pursuant to the payment of dividend, the NAV under Dividend Option of the aforesaid

All the Unit Holders under the Dividend Option of the abovementioned Scheme whose name appear in the

Register of Unitholders of our Registrar & Transfer Agents, M/s Karvy Computershare Pvt. Ltd., as on the Record Date shall be eligible to receive the dividend. For units in dematerialized form, all Unit Holders whose

name appear in the beneficiary position file downloaded from the Depositories as on the record date will be

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, the Office of the Company situated at A-121, 12th Floor, Himalaya House,

23 K. G. Marg, New Delhi - 1100 001- is designated as Official Point of Acceptance/ Investor Service Centre

(OPA/ ISC) effective April 01, 2017 in addition to the existing OPAs/ISCs for transactions in the schemes of

The cut off timings as mentioned in the SID/KIM of respective schemes of Principal Mutual Fund is applicable to

NOTICE IS HEREBY GIVEN to the unitholders of Principal Personal Tax Saver Fund (the Scheme), that

pursuant to the approval of the Board of Directors of Principal Pnb Asset Management Co. Pvt. Ltd. (AMC) and

Principal Trustee Co. Pvt. Ltd. (Trustee) and in terms of the enabling provisions of the SID, after 3.00 p.m. of

March 31, 2017, till further notice, fresh sale of units i.e. by way of purchase/ Switch-ins and registration of fresh

SIP arrangement under the Scheme will stand suspended. However, SIP installments currently running under

Redemptions, including Switch out/ Systematic Transfer Plan/Systematic Withdrawal Plan etc. would continue

In view of such suspension, the Scheme shall also not be available for subscription through the Online

DISCONTINUANCE OF NEW SUBSCRIPTIONS IN PRINCIPAL PERSONAL TAX SAVER FUND

Scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

2. ADDITION OF OFFICIAL POINT OF ACCEPTANCE/INVESTOR SERVICE CENTRE (OPA/ISC)

Quantum of Dividend

per unit (₹)

*Entire distributable

surplus as on the

Veena G Kamath Company Secretary

(CIN: U25000MH1991PTC064092)

Bandra (East), Mumbai-400 051.

Regd. Off.: Exchange Plaza, 'B' Wing,

E-mail: customer@principalindia.com

Visit us at: www.principalindia.com

Face Value

per unit (₹)

10.00

Principal Pnb Asset Management Company Pvt. Ltd.

Ground Floor, NSE Building, Bandra Kurla Complex,

NAV as on

March 30, 2017

11.6683

Toll Free: 1800 425 5600 Fax: (022) 6772 0512



IPO a la the hugely successful share sale by retailer D-Mart, that was oversubcribed over 100 times and made a market debut with a whopping 114% premium a fortnight ago.

Gurgaon-based Snapdeal which has been burning money to compete with its larger rivals Flipkart and the American giant Amazon, is reported to have only cash left for a year at best, and is desperately to raise funds amidst reports that existing investors led by Softbank which own 33% and Kalari Capital want it to be merged with Flipkart or Paytm.

Due to cash cruch and massive write-down in valuations the company has reduced costs by 60%, Bahl said in the March 27 letter and also reported The development comes slashed one-third of its employee-count in the past one year alone, is focusing on growing in profitably, which the management feels is possible through an IPO.



Dr. Lal PathLabs Limited Corporate Identification Number: L74899DL1995PLC065388 Registered Office: Block E, Sector-18, Rohini, New Delhi -110085 Corporate Office: 12th Floor, Tower B, SAS Tower, Medicity, Gurgaon -122001, Haryana Tel.: +91 - 124 - 3016500; Fax: +91 - 124 - 4234468 Website: www.lalpathlabs.com; Email: cs@lalpathlabs.com

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, May 12, 2017 to inter-alia, consider and approve the Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended March 31, 2017, and to consider recommending final dividend, if any, on Equity Shares of the Company for the Financial Year ended March 31, 2017. This intimation is also available on the Company's websites at www.lalpathlabs.com and on the website of the Stock Exchanges viz. BSE Limited at **www.bseindia.com** and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

For Dr. Lal PathLabs Limited

Date: March 31, 2017 Place: Gurgaon

Rajat Kalra **Company Secretary and Legal Head**

LUMAX LUMAX AUTO TECHNOLOGIES LIMITED 2

Registered Office: Plot No. 70, Sector-10, PCNTDA, Bhosari, Pune - 411026 Website: www.lumaxautotech.com, Tel: 020 66304617, Fax: 020 66304624 Email: shares@lumaxmail.com, CIN: L31909MH1981PLC025519 NOTICE

(Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund) Notice is hereby given pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended.

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for 7 (seven) consecutive years to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by Government of India. The Company has transferred to IEPF the dividend for the Financial Year 2008-09 & Interim Dividend for the Financial Year 2009 -10 which remained unclaimed for a period of 7 (seven) years. Accordingly, individual communication has been sent to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website i.e. www.lumaxautotech.com.

In view of above, all such shareholders are requested to make an application to the Company/ Registrar by 31.05.2017 for claiming the unpaid final dividend for the Financial Year 2009-10 onwards so that their shares are not transferred to the IEPF. It may please be noted, if no claim/application is received by the Company or the Registrar, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF Account by the due date as enumerated in the said Rules which is as under;

In case shares held in physical form- by issuance of duplicate share certificate and transfer to the IEPF Authority;

In case shares held in demat mode- the company shall inform the depository by way of corporate action, where the shareholders have their accounts, for transfer to the IEPF Authority. All shareholders are requested to note the above provisions and

claim all unpaid dividend from time to time.

It may be noted that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by shareholders from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Transfer Agent Big Share Services Private Limited (Unit: Lumax Auto Technologies Limited) - E-2/3, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Sakinaka Andheri (East), Mumbai - 400072 Tel: +91-22-40430200 Fax: +91-22-28475207 Email:info@bigshareonline.com.

For LUMAX AUTO TECHNOLOGIES LIMITED SWAPNAL PATANE Place: Pune COMPANY SECRETARY Date: 31-03-2017

est quality in manufacturing,

ations to customers and the pa-

Snapdeal has so far raised over \$1.7 billion, including \$200 million in early 2016 and is desperately seeking more money, according to sources.

The e-tailer has also reportedly slashed its monthly cash burn by 80%, incurring a \$4-5 million a month now, from \$20-25 million in its bid to conserve cash. Its early-stage investors in-

clude Kalaari Capital and Nexus Venture Partners, while the largest shareholder is Softbank wants to exit. The Japanese giant has pumped in close to \$1 billion in the company which was valued at \$6.5 billion in December 2016.

While Softbank owns 33% in Snapdeal, Nexus owns roughly 10 per cent and Kalaari nearly 8 per cent, as per the RoC filing. Chief executive Kunal Bahl and chief operating officer Rohit Bansal, together own under 6.5% in the of the company they cofounded.

খ ০০৮

following Scheme of the Fund:

Name of the

Scheme

Maturity Plan - Series B14

deemed to be the Record Date.

entitled to receive the dividend.

Principal Mutual Fund.

Place : Mumbai

As reduced by amount of applicable statutory levy.

applications received at the above mentioned OPA/ISC.

to be permitted at NAV based prices in terms of the SID.

SIP arrangement registered up to 3.00 pm of March 31, 2017 shall continue.

customer@principalindia.com or call on our Toll Free no. 1800 425 5600.

The investments received till 3:00 p.m. on March 31, 2017 will continue to remain invested.

Principal Pnb Fixed

Regular Plan

Principal

Tata Motors, Jayem Auto to make spl performance vehicles

PRESS TRUST OF INDIA New Delhi. March 31

TATA MOTORS on Friday said it has formed a 50:50 joint venture with Coimbatore-based Jayem Automotives for developing special performance vehicles.

The JV firm JT Special Vehicles will develop a range of performance vehicles in a phased manner at a dedicated line, currently being explored at Coimbatore. As part of the agreement, Tata Motors and Jayem will work towards performance enhancement and appearance of series vehicles to offer an exciting and innovative range of niche aspirational products for the passenger car customers.

"We are delighted to partner with Jayem, a brand known for its capabilities in concept creation and prototyping of special performance vehicles,"Tata Motors CEO and Managing Director Guenter Butschek said in a statement. This partnership is a step to-

wards creating long-term relationships as a part of the company's transformation journey and to bring more exciting performance variants in its product range, he added. "We aim to bring world class performance products to market in a short time, and to fulfill expectations of passionate customers in the niche segment of sportier cars," Jayem Automotives MD J Anand said.

Date: 29.03.2017

AI pilots' grouping protests against Kathpalia's promotion

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 31

AIR INDIA PILOTS' association ICPA today protested against the promotion of Captain A Kathpalia as the airline's director of operations saying he does not qualify for the post as his licence remains suspended.

In February, aviation regulator DGCA suspended his flying licence for three months after he had skipped compulsory pre-flight medical test on several occasions.

The Appointments Committee of the Cabinet on Thursday approved appointment of Kath-

palia as Director (Operations) of Air India for five years.

Sources said Kathpalia today met Civil Aviation Secretary R N Choubey, DGCA chief BS Bhullar and other officials.

The discussions related to the ongoing suspension of his flying licence and in this regard, he is likely to submit certain documents to corroborate his case, sources added.

Protesting against the promotion of Kathpalia, the Indian Commercial Pilots' Association (ICPA) alleged that Kathpalia had willfully evaded the breath analyser test and fudged pre-flight register

by signing it without undergoing breath analyser test. ICPA represents pilots, who

primarily fly narrow-body or single-aisle planes. In a strongly-worded letter to

Civil Aviation Minister Ashok Gajapathi Raju, ICPA said if Kathpalia is exonerated of the suspension ordered by DGCA, then "all pilots in India who had been suspended for similar offence should also be exonerated".

Further, the association said the pilots who had undergone the suspension till date should be compensated monetarily for the financial loss.



Motilal Oswal Asset Management Company Limited

Registered & Corporate Office: 10th Floor, Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025

• Toll Free No.: 1800 200 6626 • Email: mfservice@motilaloswal.com CIN: U67120MH2008PLC188186

• Website: www.motilaloswalmf.com and www.mostshares.com

Notice cum Addendum to the Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Scheme(s) of Motilal Oswal

Investors are hereby advised to take note that the following shall be the Official Point of Acceptance of transactions for the Schemes of Motilal Oswal Mutual Fund with effect from April 1, 2017:

Location	Address
Surat	Office No : 2006, Mezzanine Floor, 21st Century Business Center, Near Udhna Char Rasta, Ring Road, Surat, Gujarat - 395002.

This notice cum addendum forms an integral part of the SAI, SID and KIM of the Schemes of Motilal Oswal Mutual Fund. All other contents remain unchanged.

> For Motilal Oswal Asset Management Company Limited (Investment Manager for Motilal Oswal Mutual Fund)

Place : Mumbai Aashish P Somaiyaa Date: March 31, 2017 Managing Director & Chief Executive Officer MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,

READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

ReLIANCE

Navi Mumbai - 400 710.

MUTUAL **FUND**

A RELIANCE CAPITAL COMPANY

Tel No. +91 022 3303 1000

Fax No. +91 022 3303 7662

Reliance Nippon Life Asset Management Limited (formerly Reliance Capital Asset Management Limited) (CIN - U65910MH1995PLC220793)

Corporate Office: Registered Office: H Block, 1st Floor, Dhirubhai Ambani Reliance Centre, 7th Floor, South

Knowledge City, Koparkhairne,

Wing, Off Western Express Highway, www.reliancemutual.com Santacruz (East), Mumbai - 400 055.

NOTICE CUM ADDENDUM NO. 213

Notice is hereby given that Reliance Mutual Fund ("RMF")/ Reliance Nippon Life Asset Management Limited ("RNLAM") has decided to make following changes in the Scheme Information Document(s) ("SID")/Key Information Memorandum(s) ("KIM") of the below mentioned Schemes and the Statement of Additional Information ("SAI") [to the extent applicable]. Mr. Omprakash Kuckian, Fund Manager - Equity Investments, has resigned from RNLAM with

effect from March 31, 2017. Accordingly, the details pertaining to Mr. Omprakash Kuckian shall

- stand deleted in SAI under the para titled "INFORMATION ON FUND MANAGERS EQUITY (KEY PERSONNEL)". Accordingly, Ms. Meenakshi Dawar, has been designated as fund manager for Reliance NRI
- Equity Fund & Reliance Quant Plus Fund and Mr. Samir Rachh shall manage Reliance Regular Savings Fund – Equity Option with effect from April 01, 2017: The details pertaining to Ms. Meenakshi Dawar and Samir Rachh shall stand modified in the SID of

the above mentioned schemes under the paragraph titled "Who manages the Scheme?" along with consequential change in KIM of such schemes. Details of Fund managers are as follows:

Name	Age	Educational Qualification	Type and Nature of past experience including assignments held during the past 10 years	Name of the Scheme managed
Ms. Meenakshi Dawar,	33	B.Tech and MBA (IIM Ahmedabad)	Over 9 years of experience in Indian Equity Markets March 1, 2017 till now RNLAM - Fund Manager - Equity June 2011 - Feb 2017 IDFC Mutual Fund - Fund Manager - managing Large Cap and Hybrid Funds April 2010 - June 2011 ICICI Securities — Equity Research Analyst covering listed Indian Equities. Also led an initiative to expand research coverage for mid and small cap companies May 2008 - March 2010 Edelweiss Capital — Associate - Relationship manager for domestic mutual funds and insurance companies	Reliance Focused Large Cap Fund
Mr. Samir Rachh	48	Bachelor of Commerce	Over 25 years of experience September 2010 onwards RNLAM, Fund Manager - Equity October -2007 to August 2010 RNLAM, Senior Analyst involved in research on Select Companies and tracking Few Industries. April 2004 to October 2007 Emkay Global Financial Services Ltd, Head of Research and Portfolio Manager, Heading Research Team and Generating Reports and Ideas, managing PMS Products. April 2003 to March 2004 IndusInd Bank Ltd, Investment Manager, Assisting in fund management and Generating investment ideas. October 1998 to March 2003 Hinduja Finance Ltd, Investment Manager Managing Portion of Company's Investment Book and generating investment ideas	Reliance Mid & Small Cap Fund Reliance Small Cap Fund Reliance Capital Builder Fund (All Series), Reliance Capital Builder Fund II (All Series) & Reliance Capital Builder Fund III (All Series)

This addendum forms an integral part of the SID / KIM / SAI. All other terms and conditions of the aforesaid documents read with the addenda issued from time to time will remain unchanged.

> For RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED (formerly Reliance Capital Asset Management Limited) (Asset Management Company for RELIANCE MUTUAL FUND)

Authorised Signatory

Start a Reliance SIP. Start a good habit today. Reliance SIP is the facility offered to help investors to invest regularly in the select scheme of Reliance

Mutual Fund. As with the investment in securities, the NAV of the units issued under the scheme can fluctuate as per factors affecting capital markets. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Product Label for Principal Personal Tax Saver Fund This Product Is Suitable For Investors Who Are Seeking"- Long term Capital Growth with a three year lock-in. · Investment in equity & equity related securities including equity

Transaction Platform of National Stock Exchange i.e. MFSS and BSEStAR MF Platform facility of BSE.

derivatives of large capitalization Companies. rvestors understand that their principal will be at moderately high risk

Investors should consult their financial advisors if in doubt about whether the product is suitable for them.

Contents hereof shall respectively form an integral part of the SID/SAI/KIM of the Scheme(s) as amended from time to time and all other features / terms and conditions as mentioned therein shall remain unchanged. For further information/assistance do visit us at www.principalindia.com or e-mail us at

For Principal Pnb Asset Management Company Pvt. Ltd.

Mumbai

March 31, 2017

Authorised Signatory

read all scheme related documents carefully.

